YASH TRADING AND FINANCE LIMITED

CIN: L51900MH1985PLC036794

Registered Office: Bagri Niwas, 53/55, N. M. Path, Mumbai - 400002 Corporate Office: 1207-A, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Tel.: +91-22-2272 0000

Email: yashtradingandfinancelimited@gmail.com website:www.yashtradingfinance.com

Date: 4th October, 2024

To,

Department of Corporate Services

BSE Limited

P.J. Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

Ref: Yash Trading and Finance Limited (Scrip Code: 512345)
Sub: Public notice of Voting results of 39th Annual General Meeting of the Company

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the newspaper cuttings published on 4th October, 2024 in Newspapers viz. Active Times – Mumbai Edition (English Newspaper) and Mumbai Lakshdweep – Mumbai Edition (Marathi Newspaper), with regard to the voting results of the 39th Annual General Meeting of the Company held on Monday, 30th September, 2024 at the corporate office of the Company.

Kindly take the same on records.

Thanking You, Yours Faithfully, For Yash Trading and Finance Limited

DINESH Digitally signed by DINESH MUNDHR MUNDHRA
Date: 2024.10.04
10:58:08 +05'30'

Dinesh Mundhra Director DIN-00389283

Encl: A.A.

Northern Uni Set To Launch End-to-End Student-Led Satellite Project



Mumbai today signed a strategic MoU with Space Kidz India to launch region of Sri Lanka. The MoU

In a collaborative student-led commemoration of World satellite project, marking a Space Week, Northern Uni monumental step in space education for the northern

was signed in the city in Kumar Jain, Director Ahmedabad, InSpace Mr. Indy Pathmanathan, Chairman - SLIIT Northern Uni, Dr. Srimathy Kesan, Founder & CEO - SpaceKidz India, Ms. Alma Okpalefe, Executive Director - World Space Week Association and Dr. Saranya Jaikumar, Educational Psychologist, symbolizing the region's first foray into space technology. This ambitious project will bring together students from both Northern Uni and Government schools Jaffna, along with students from India, to design, jointly develop, and launch a satellite. satellite will carry sophisticated instruments aimed at studying the space atmosphere demonstrating cutting-edge communication technologies.

This collaborative effort innovation the presence of Dr. Prafulla helmed by Northern Uni is expected to yield invaluable data for scientific research while showcasing technological prowess student innovators from both nations. This project also offers students firsthand exposure satellite technology and also the chance to participate in groundbreaking research that has the potential to contribute innovative solutions to global challenges. The initiative will equip students with essential skills in satellite development, analysis, communication technologies, preparing them for future careers in the STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) fields. By engaging in this landmark project, students from both countries will play a role in advancing space research and promoting technological knows no borders."

that society. Commenting the occasion, Mr. Indy Pathmanathan, Chairman SLIIT Northern Uni, said, "This initiative is a giant leap for both Sri Lanka and India in cultivating a culture of scientific collaboration and mutual innovation. Our students, the future citizens of both nations, will gain unparalleled exposure to the intricacies of satellite technology. What excites me most is the way this project fosters cross-border collaboration among students from different backgrounds, cultures, and educational systems. They will not only develop advanced skills in science and engineering but also learn the value of teamwork and shared goals. Through this project, we are building not just a satellite, but a future where innovation

Garuda Construction and Engineering Limited's Initial Public Offering to open on Tuesday, October 08, 2024, price band set at 92/- to 95/- per Equity Share

Mumbai : Garuda Construction end-to-end civil construction for residential, commercial, residential cum commercial, infrastructure and industrial projects and additional Its end-to-end civil construction services for infrastructure and also hospitality projects, has fixed the price band of 92/- to 95/- per Equity Share of face value 5/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering ("IPO" or on Tuesday, October 08, 2024, for subscription and close on Thursday, material, lab October 10, 2024. Investors can bid out for a minimum of 157 Equity Shares per and in multiples of 157 Equity handing Shares thereafter. The IPO is a mix are proceeds (gross proceeds less issue maintenance services ("O&M") and expenses) from its fresh issuance Rs 100 crore towards working as a part of its construction services. including unidentified inorganic acquisitions. Garuda Construction projects, one (1) industrial project

and Engineering Limited, a growing residential, commercial, residential civil construction company provide cum commercial, infrastructure and end-to-end civil construction for industrial projects and additional for infrastructure services and also hospitality projects. starts with detailed route survey, detailed engineering, designing, mobilization of resources, micro scheduling construction of activities, obtaining construction permissions and conducting soil/ "Offer") of the Company will open water testing, hiring of contractor manpower, procurement testing, carrying construction activities approved plan and finally over the project the agreed per terms. of tresh issue of up to 1,83,00,000. Besides, civil construction it is also equity shares and an offer of sale up involved in services. It also provides to 95,00,000 equity shares. The net services such as operations and Mechanical, Electrical and Plumbing will be utilized to the extent of ("MEP") services and finishing works capital requirement; and balance It is currently engaged in civil towards general corporate purposes construction of six (6) residential projects, two (2) commercial and Engineering is a growing civil and one (1) infrastructure, with construction company providing an order book of 1,408.27 crore.



Light Up Lives This Festive Season -The Body Shop **Launches 'Spark A Change 2.0**'

born international ethical beauty brand, celebrates five years of impactful collaboration with Plastics for Change (PFC), the world's largest source of fairly traded verified recycled plastic in Mumbai. To mark this occasion, the brand unveiled a new digital film as part of the award-winning Spark A Change campaign, featuring Indian actress, and model Diana Penty. The event brought together Harmeet Singh, Chief Brand Officer, Ouest Retail - The Body Shop, Asia South, alongside Srinidhi Kashyap, beneficiary, to reflect on the journey and In keeping with the festive spirit and the supply chain. The partnership has theme of Spark A Change, The Body Shop celebrates its partnership with Plastics for Change by extending the campaign's impact. With Spark A Change 2.0, The Body Shop is redefining the spirit of festive gifting, where every purchase not only brings joy to the giver and recipient but also supports the livelihoods of marginalised communities across India. As part of the new initiative, The Body to plastic recycling.

Mumbai: The Body Shop, a British-Shop has launched a donation drive to provide e-tricycles to Plastics for Change, enabling waste collectors to improve their livelihoods sustainably. Customers are invited to support this initiative by donating through the brand's website and across 200 stores in India.

The festive message is beautifully captured in the video featuring Diana Penty, who radiates positivity and the joy of the season. She is seen enjoying The Body Shop products, gifts, and Plastics for Change merchandise (pouches), inspiring viewers to celebrate with purpose. Since Chief Operations Officer of Plastics the onset of the partnership in the year for Change, and Deepa, a programme 2019, The Body Shop and Plastics for Change have worked tirelessly to create impact of this meaningful partnership. a more ethical and sustainable plastic benefited over 2,000 waste collectors, with more than half being women, providing them with fair prices, improved working conditions, and access to opportunities previously unavailable in the informal economy. To date, the initiative has purchased over 2,000 metric tonnes of plastic waste, equivalent to 100 million bottles, helping to reshape the approach

YASH TRADING AND FINANCE LIMITED (CIN: L51900MH1985PLC036794)

(CIN: L51900MH1985PLC036794)

Regd Office: Bagri Niwas, 53/55, N. M. Path, Mumbai – 400 002

Corp Office: 1207/A, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Tel No. +91-22-2272 0000

Web: www.yashtradingfinance.com Email id: yashtradingandfinancelimited@gn RESULTS OF E-VOTING AT THE 39TH ANNUAL GENERAL MEETING

Pursuant to the provisions of Section 96 and Section 108 and other applicable provisions, any of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has conducted process of e-voting to obtain approval of its Members on the resolution nos. 1 to 4 as stated in the AGM Notice dated 5th September, 2024. The 39th Annual General Meeting was held on Monday, 30th September, 2024 at the corporate office of the Company. Based on the scrutinizers report dated 30th September, 2024 submitted by Ms. Sonam Jain Practising Company Secretary (Membership No. 9871), results of voting are as under:

, , ,	Traditioning destripanty desiretary (memberompines early, research or voting are act and or				
Particulars of Resolutions		tal No of Total votes cas	ast in favour	Total votes cast against	
	votes polled	No.	%	No.	%
1. ORDINARY RESOLUTION To receive, consider and adopt the Audited Standalone Financial Statements of the Company for the financial year ended 31st March, 2024, together with the Reports of the Directors and the Auditors thereon.	27565	27565	100	1	-
2. ORDINARY RESOLUTION To appoint a Director in place of Mr. Dinesh Mundhra (holding DIN 00389283), who retire by rotation and being eligible offers himself for re-appointment.	27565	27565	100	-	-
3. ORDINARY RESOLUTION Appointment of Ms. Himani Bhootra (DIN-09811030) as an Independent Director of the Company	27565	27565	100	-	-
4. SPECIAL RESOLUTION Appointment of Mr. Bharatkumar Pramodbhai Suchak (DIN-05154775) as an Independent Director of the Company		27565	100	-	-

Based on the report of the Scrutinizer, the aforementioned Resolution Nos. 1 to 4 have been By order of the Board

For Yash Trading and Finance Limited

Kavita Akshay Chhajjer Date: 1st October, 2024 Company Secretary

PUBLIC NOTICE

JAGAD and LABHUGAURI MANGALDAS JAGAD t. Owners of Flat No. 101, 1st Floor, Built-Up Area 92.32 Sq. Meters in A wing, Rajeshri Kunj CHS LTD Road No. 3, Irani Wadi, Kandivali (West), near Bhagat Colony, Mumbai-400067 and as such holding 10 fully paid up Shares of Rs. 50/- each bearing distinctive lo's.01 to 10 (both inclusive) under Share Certificate

he said joint members MR. MANGALDAS KESHAVJ JAGAD and MRS. LABHUGAURI MANGALDAS JAGAD died intestate on 18/11/2010 and 24/06/2018 espectively leaving behind the following surviving lega eirs 1.MRS. KUMUD MUKESH PADIA (Daughter 2.MRS. KHYATI MUKESH MERCHANT (Daughter B) MRS. VYAS RASHMI ANISH (Daughter) (4) MR HEMANTKUMAR MANGALDAS JAGAD (Son)

he said daughters of deceased Joint memb eleased their respective heritable share in the said Flat n favour of their real brother MR. HEMANTKUMAR MANGALDAS JAGAD by executing a RELEASE DEED 13/09/2024. The said Release Deed is duly Registered before Joint Sub Registrar Borivali -6 under

I the undersigned on behalf of my Client MR. HEMANTKUMAR MANGALDAS JAGAD hereby vites claims or objections from other heir/s, if any, o other claimants/objector/s to release/transfer the said hares and interest of the deceased Jt. members in the said Flat within a period of 15 days from the publication f this notice along with documentary proofs of claims/objections to the undersigned. If no claims objections are received within the said period, I shall ssue no claim Certificate in favour of my Client MR HEMANTKUMAR MANGALDAS JAGAD accordingly, Rajeshri Kunj CHS LTD, shall make necessar nutation entry in the said Share Certificate No. 1 and ndorsed my Client's name in it. Sunil Tyaqi

(Advocate High Court) Date: 04/10/2024 NOTARY GOVT. OF INDIA Off: B/78 Shanti Shopping Centre, Opp. Mira Road Railway Station, Mira Road (E) Dist. Thane- 401107

PUBLIC NOTICE

The public notice is here by given to the public a arge that our client is intending to purchase the land learing Survey No.5, Hissa no.A/4, Admeasuring rea 600 Sq. Mtrs., is situated at Village Netaval Faluka Kalvan, District Thane, and Kalvan Dombiva Municipal Corporation and within the Jurisdiction of Registration District Thane and Sub-Registratior District Kalyan ("Said Property") from 1) Mr. Santosh Sopan Davakhar 2) Mr. Mayur Arun Fulware) Mr. Ganesh Shankar Fulevare

FAKE Notice that originally the said Propert vas owned by Shri. Dattu Maruti Fulaware. Late was owned by Shin. Dattu Maruti Fulaware. Later, Shri. Dattu Maruti Fulaware died on 16.10.1982 leaving behind Smt. Tulsibai Dattu Fulware as his only the legal heir. Thereafter, vide Sale Deed dated 30.11.2010 bearing registration no. KALYAN-1-9683/2010, Smt. Tulsibai Dattu Fulware nas sold the said property to 1) Mr. Santosh Sopai Davakhar 2) Mr. Mayur Arun Fulware 3) Mr. Ganes hankar Fulevare.

Il person are hereby informed to not deal or carry o any transaction with anyone on the above documents of anyone has already carried out or being carrier out kindly inform the undersigned within 15 days fror date of publication of the present notice

All Persons having any claim in respect of the sai roperty whether by way of sale, lease, license properly whether by way or sale, lease, including mortgage, exchange, gift, charge, maintenance, possession, lien, easement, acquisition or otherwise however are hereby required to make the same known in writing to the undersigned at his office at Shri. C. D Agrawal, Ms. S. C. Legals, 207, Agrawal Sadan, 2" loor, Ahilvabai Chowk, Kalvan (w) - 421301 with 5 days from the date of publication hereof, failing which such claims if any, of such persons shall be deemed to have been abandoned, waived and urrendered and my clients would proceed to molete the transaction of sale of the said proper

Place : Kalyan Date : 04/10/2024

PUBLIC NOTICE Notice is hereby given that owner Mrs. Shobana

Satish Nagwekar in respect of Flat No.C/501 Fifth Floor, admeasuring 479Sq. Ft Built Up in C Wing of building known as Om Yogeshwar Co Operative Housing Society Ltd." and same is constructed on land bearing Survey No.295, Hissa No.4&5 CTS No.187 & others at Village-Dahisar, Tal. Borivali, Distt.-Mumbai, who expired on 08.03.2023 and her legal heirs, Mr. Satish Raghunath Nagwekar (Husband) and Mr. Satej Satish Nagwekar (Son) have claimed her share in the said flat. This notice is hereby given that any person having any kind of claim, right title, interest or charge in the above mentioned flat or any part thereof may file their objection along with documents with me at Flat No.2, New Avishkar CHS., Achole Road, Nallasopara East), Tal. Vasai, Distt. Palghar within 14 days nereof, failing which the claim if any shall be considered to have been waived and my client

Mr. Arun S. Singh Date: 04/10/2024 (Advocate High Court)

shall not be responsible for the same.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Original Share Certificate No.13 in relation to Flat No.13, Milan Chhaya CHSL, 23, Jogeshwari Co-op. Society, Jogeshwari East Mumbai 400 060 standing in the name of SMT, PUSHPABEN DEVSHIBHAI SHAH AND SHRI. DEVSIBHAI AMBALALBHAI SHAH (my clients), have beer eported lost and misplaced and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof is being made to the Society to whom objection if any against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice to the undersigned at 106. Vikas Building, 11, Bank Street, Fort, Mumbai - 400 001. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat, (Mr. Mangesh J. Nalawade) Date: 04.10.2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that original agreement for sale dated 18.08.2000 executed between Builder M/s. Sai Prabhat Construction Company and Mr Santosh Shivram Panchal in respect of Flat No.06, Ground Floor, in B-Wing of Chandragupta Apartment in Chanakya Nagari, Samel Pada Nallasopara(West) and constructed on land bearing Survey No.12, Hissa No.2,3 Survey No.13/4 Survey No.45. Hissa No.4A.7A.4B of revenue village-Samel, Tal.-Vasai, Distt.-Palghar now owned by **Mr. Goparam Mularam Choudhary** has been lost somewhere in Nallasopara on 12.05.2024 and could not be found till date and I have lodged complaint bearing Lost Report No. 31666-2024 or 03.10.2024 and if anybody have found the said original agreement kindly inform within **14 days** from the publication of this notice at Flat No.2. Nev Avishkar CHS., Behind Sangam Medical, Achole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Distt. Palghar and f any transaction is done on the basis of said agreement shall not be binding on my client and will deemed to be null and void and my client shall no be held responsible for same, please note.

Mr. Arun S. Singh Date: 04/10/2024 (Advocate High Court)

Advocate, High Court, Bombay

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share Certificate Number 5952261, 2011084 for 204 equity shares each of Rs. 5/- (Rupees Five Only) face value bearing Distinctive No.(S) 1238260762 - 1238260965/ 4027857-4028060 of M/S MAHINDRA & MAHINDRA LTD for Folio Number K004912, Having its registered office at Unit: Mahindra & Mahindra Limited Gateway Building, St. Steven Street, Apollo Bunder, Mumbai-400001 Registered in the name of KAPIL KHURANA have been lost. I have applied to the company for issue duplicate shares certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice. **PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at Large tha MANJULA V. SONI Alias SMT. MANJULA PANKA. TRIVEDI purchased the FLAT NO.418, 4[™] FLOOF SAI RAJ APARTMENT., NARINGI, VIRAR (E) 40130 TAI -VASAL DIST-PAI GHAR MAHARASHTRA from M/s. SAI RAJ DEVELOPERS Through its Proprieto MR. SHERAJ A. SHAIKH Registered Vide Docume MANJULA V. SONI Alias SMT. MANJULA PANKA TRIVEDI expired on 13/10/2022 & is Survive by his ONLY Legal Heir MR. BHAVIM PANKA TRIVEDI (Son), MR. BHAVIM PANKAJ TRIVED is the only legal heir & legal representativ of his mother MANJULA V. SONI Alias SM1 MANJULA PANKAJ TRIVEDI. Any one from th public at large having interest and/ or objections any Claims for the said flat may raise their objection in writing to the undersigned within 15 days from th date of publication of this Notice. And if any objection any Claims of whatsoever nature which is raise Sd/- ADV. S. K. PANDE

SHOP NO. 15 OM SHIV SAMARTH CHSL, VIRAR (W

जाहीर नोटीस

तमाम जनतेस जाहीर नोटीशीद्वारे कळविण्यात रोते की, कायदया नुसार मुळत: श्री श्रावण दादू चटहाण हे फ्लॅट क्रं.बी.402, चौथा मजता, इमारत क्रमांक 64, व बतार प्राचानवर, दाचा नजता, इनारत प्रमाप व वेहरू नगर पूर्ण वैभव निकेतन को ऑप हौ सो ति. वेहरू नगर कुर्ता (पूर्व), मुंबई – ४०० ०२४. चे मातव होते. सदर पलंट श्री श्रावण दाद चव्हाण यांनी श्रीमती मारिया अत्प्रेष्ट डिकोस्टा यांचे कडून खरेदी केली होती. श्री श्रावण दाद चव्हाण यांचे दिनांक 05.04.2022 रोजी निधन झाले असून त्यांचे पश्चात 1. श्रीमती समन श्रावण चन्हाण (पतनी) २. मंगेश श्रावण चन्हाण तिया), 3. श्री नितेश श्रावण चन्हाण (मुलगा), सौ. संजीवनी संजय शिंद (तम्ना अगोदरचे नांव संजीवनी श्रावण चव्हाण) ५.सौ.राजश्री संदिप माळव (तम्म अभोदरचे नांव राजश्री श्रावण चल्हाण) है कायदेशीर वारस आहेत. त्यानुसार उपरोत्त कायदेशीरवारस यांनी दिनांक १३.०९.२०२४ रोजीन्य नोंदणीकृत रीलीज डीड दस्त के करल-5-25141-2024 नुसार प्रलॅट क्रं.बी-४०२चे १००% मालकी हवक श्रीमती सुमन श्रावण चल्हाण यांना अदा केतेते आहे. उपरोक्त पलॅट क्रं.बी-४०२ चे १००% मालकी हवव श्रीमती सुमन श्रावण चन्हाण यांचे तान्यात आहे त्यानसार श्रीमती समन श्रावण चटहाण यांनी पलॅ क्रं.बी-४०२चौथा मजला, इमारत क्रमांक ६४, नेहरू नगर पूर्ण वैभव निकेतन को ऑप हौ सो ति., नेहरू नगर कुर्ता (पूर्व), मुंबई — ४०० ०२४. माझे अशील श्री.अमित सर्जेराव कांबळे यांना पूर्ण मालकी हकाद्वार विक्री करावयाचे ठरविलेले आहे.

उपरोक्त नमद पलॅट क्रं.बी-४०२चौथा मजला, इमारत क्रमांक ६४, नेहरू नगर पूर्ण वैभव निकेतन को ऑप हौ सो ति., नेहरू नगर कुर्ता (पूर्व), मुंबई – 400 024. करिता कोणाचेही मालकी, भाडेपहा, भाडेकरू गहाण, तारण, शुल्क, वारसा इत्यादी मार्गाने कोणत्याही हवकाचा किंवा भागाचा दावा करणा-य कोणत्याही व्यक्तीने त्याच्या /तिच्या दान्याच्य संदर्भात सहाय्यक दस्तऐवजांसह स्वाली स्वाक्षरी केलेल्यांना सुचना प्रकाशित केल्याच्या तारखेपासून वस्त विज्ञां अविश्वास विश्व क्रिक्ट क्रिक्ट मुद्रतीत १४ दिवसांच्या आत तेस्वी कळवावे,विहित मुद्रतीत आक्षेप / वतेम नोविण्यांत अयशस्त्री झाल्यास, अशा व्यक्ति किंवा व्यक्तिपैकी कोणीही दावा किंवा दावा माफ केला आणि /किंवा सोडला असे मानले जाईल ठिकाण :- मुंबई दिनांक : 04/10/2024

रामसागर के. कनोजिया (वकील उच्च न्यायालय कार्यालय: बार रूम, एमएम कोर्ट अंधेरी, 3 रा मजला, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400069. मोबाईल 9867681070

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate Number 5952261, 2011084 for 204 equity shares each of Rs. 5/- (Rupees Five Only) face value bearing Distinctive No.(S) 1238260762 - 1238260965/ 4027857-4028060 of M/S MAHINDRA & MAHINDRA LTD for Folio Number K004912, Having its registered office at Unit: Mahindra & Mahindra Limited Gateway Building, St. Steven Street, Apollo Bunder, Mumbai -400001 Registered in the name of KAPIL KHURANA have been lost. I have applied to the company for issue duplicate shares certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should odge such claim with the company should lodge such claim with the compar within 15 days of the publication of this notice

जाहीर नोटीस

याद्वारे कळवण्यात येते कि मयत श्री. सुशील विठोबा काकडे रा. शिवनगर, एअर इंडिया मेन गेट, कालिना सांताकुझ (पुर्व) हे ए-आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथे कार्यरत होते दिनांक २७/०५/२०२० मत्य पश्चात त्यांना पढे नमद केले प्रमाणे कायदेशीर वारस पढील प्रमाणात आहेत. क्रमांक-नाव -वय - नाते : १) श्रद्धा सुशील काकडे ४८ - पत्नी, २) स्नेहल सुशील काकडे ु १७- मुलगी, ३) अविष्का सुशील काकडे १४ - मुलगी ४) सुमन विठोबा काकडे ७० - सासूबाई.

वरील आम्हां वारसांना नमूद केलेल्या मृत माझ्य पतीच्या पच्यात त्यांच्या निवृत्त वेतन/बँक ठेवी / प्रॉव्ही-डंट फंड/ पेन्शन / ग्रॅच्युइटी या मिळणेकामी आम्हां वारसांना "वारस दाखला " हवा असल्याने तसा अर्ज अंधेरी तहसीलदार यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणी व्यक्तीचा आक्षेप असल्य त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), ४०००५८ यांचे कडे लेखी पराव्यासह जाहिरात नोटीस प्राप्त झाल्यापासून दिवसांत संपर्क साधावा, अन्यथा या प्रकरणी आक्षेप नाही असे समजन निर्णय घेण्यात येईल.

आपली विश्वासू - श्रद्धा सुशील काकडे दिनांक: ०४.१०.२०२४

🏈 Chola

चोलामंडलम इन्टहेस्टमेंट ॲड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: ''चोला क्रेस्ट'', सी५४ व ५५, सुपर बी-४. थिरु वि का इंडस्ट्रीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-४०००३२. शाखा कार्यालय: डाऊन टाऊन सेन्टर, ८वा मजला, सीटीसी क्र.८+१३[/]१/

, ए इमारत, डीटीसी कॉन्डोमिनीयम, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलजवळ, एरंडवणे, पुणे-४१९००४. (नियम ८(१)) ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲंड फायनान्स केंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **१४.०३.२०२२** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार (कर्ज खाते क्र.एक्स०एचईपीएचई००००३१७४०९८) करिता कर्जदार १) राजेंद्र शंकर दळवी, २) उमा राजेंद्र दळवी, ३) विश्वनाथ शंकर दळवी, ४) महेश विश्वनाथ दळवी, सर्वांचा निवासी पत्ता: एस.क्र.१५१/११ संकल्प ज्ञानदीप सोसायटी, मुंढवा रोड, मगरपट्टा हडपस्, हडपसर, महाराष्ट्र-४११०२८, **५) श्री राम एजन्सी**, तळमजला, वैभव थिएटरजवळ, दकान क्र.१४, भोसले नगर, सोलापूर रोड, हंडपसर, महाराष्ट्र-४११०२८ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ०१.०३.२०२२ रोजी देय रक्कम रू.९२,३६,३९९.५४ **(रूपये ब्याण्णव लाख छत्तीस हजार तिनशे नव्याण्णव आणि पैसे चोपन्न फक्त)** त्यावरील व्याजासह जमा करण्यार

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सूर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताबा** कायद्याच्या केलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स[ँ], २००२ च्या नियम ८ अन्वये दिनांक **३०.०९.२०२४** आणि दिनांव १४.०७.२०२३ च्या पारित आदेशानुसार माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी केस क्र.२८८१/२०२२ नुसार घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्त सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे थकबाकी रक्कम दिनांक ०१.०३.२०२२ रोजी देय रक्कम रू..९२,३६,३९९.५४ **(रूपये ब्याण्ण**व **लाख छत्तीस हजार तिनशे नव्याण्णव आणि पैसे चोपन्न फक्त)** आणि त्यावरील व्याजासह जमा करावी.

स्थावर मालमत्तेचे तपशिल

क्षेत्रफळ ९९.८३ चौ.मी. जे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील हडपसर, पुणे येथे वसलेले, जमीन सर्व्हे क्र.१५१, हिस्स क्र.११, तसेच क्षेत्रफळ १५१.६४ चौ.मी.च्या बांधकामासह, हडपसर, पुणे, पुणे महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्य मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा खालीलप्रमाणे: **पुर्व:** के.ही. जाधव यांची मालमत्ता ; **दक्षिण:** श्री. होले यांची मालमत्ता ; **पश्चिम:** श्री. परदेशों यांची मालमत्ता ; **उत्तर:** १० फीट रस्ता.

दिनांक: ०४.१०.२०२४ ठिकाणः पुणे, महाराष्ट्र

सही/- प्राधिकृत अधिकारी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

यश ट्रेडिंग ॲण्ड फायनान्स लिमिटेड

(सीआयएन: एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६७९४) नोंदणीकृत कार्यालयः बगरी निवास, ५३/५५, एन.एम. पथ, मुंबई-४००००२. कॉर्पोरेट कार्यालयः १२०७/ए, पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. दुर.क्र.:+९१-२२-२२७२००००, ई-मेल:yashtradingfinancelimited@gmail.com, वेबसाईट:www.yashtradingfinance.com

३९व्या एजीएममधील ई-वोटिंगचा निकाल

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९६ व १०८ आणि इतर लागू तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ नुसार कंपनीने दि.५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे ठराव क्र.१ ते ४ वर त्यांच्या सदस्यांची मान्यता प्राप्त करण्यासाठी ई-वोटिंग प्रक्रिया कंपनीने संचालित केली आहे. ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात संपन्न झाली

कार्यरत कंपनी सचिव श्रीमती सोनम जैन (सदस्यत्व क्र.९८७१) यांच्याद्वारे सादर केलेल्या दि.३० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या अहवालावर आधारित ई-वोटिंगचा निकाल खालीलप्रमाणे:-

ठरावाचे तपशिल	देण्यात आलेल्या	बाजुने झालेले एकूण मते		विरोधात झालेले एकूण मते	
	मतांची एकूण संख्या	संख्या	%	संख्या	%
१) सर्वसाधारण ठराव ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित एकमेव वित्तीय अहवाल तसेच संचालक व लेखापरिक्षकांचा त्यावरील अहवालासह एकत्रित प्राप्त करणे, विचारात घेणे व स्विकारणे.	રહ્યદ્વ	<i>ર</i> હ્યદ્ધ	१ 00	-	ı
२) सर्वसाधारण ठराव फिरते पद्धतीने निवृत्त होणारे श्री. दिनेश मुंधरा (डीआयएन: ००३८९२८३) यांच्या पुर्ननियुक्तीकरिता स्वतःचे पात्र प्रस्तावानुसार संचालक म्हणून नियुक्ती.	રહ્યદ્વ	રહ્યદ્દપ	₹ 00	-	1
३) सर्वसाधारण ठराव कंपनीचे स्वतंत्र संचालिका म्हणून कुमारी हिमानी भुत्रा (डीआयएन: ०९८११०३०) यांची नियुक्ती.	રહ્યદ્દપ	રહ્યદ્દપ	१००	-	-
४) विशेष ठराव कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. भरतकुमार प्रमोदभाई सुचक (डीआयएन: ०५१५४७७५) यांची नियुक्ती.	રહ્યદ્દધ	રહ્યદ્દપ	१००	-	-

तपासनिसांच्या अहवालावर आधारित वर नमुद केलेले ठराव क्र.१ ते ४ सदस्यांद्वारे आवश्यक बहुसंख्येने मंजूर करण्यात आले. मंडळाच्या आदेशान्वये

यश ट्रेडिंग ॲण्ड फायनान्स लिमिटेडकरिता

सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक: १ ऑक्टोबर, २०२४

दिनांक: ०४.१०.२०२४

ठेकाण: ठाणे

कविता अक्षय छज्जर कंपनी सचिव

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी २ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१९०१४. शाखा कार्यालय: ७वा मजला मेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र–४०००५९, भारत. **प्राधिकृत अधिका**च्याच प्पशीलः नावः विश्वजीत तुषारकांत सिंग, ईमेलः vishwajeet.singh1@bajajfinserv.in मोबा.क्र.:९८९९४४२०२ व ९७६९६८८९४६ / ८६६९१८९०४८ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटे**ड (बीएचएफएल) कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमानसार प्राधिकत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभत मालमत्तेची जाहिर लिलावादारे कर्जाचं थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलौसाठी बोली लावून **०६.११.२०२४ रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देर आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे

जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तींवर: कर्ज खाते तपशील/कर्जदार व १. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची | १. राखीव किंमत, २. मालमत्ते

जामिनदारांचे नाव व पत्ता	शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ,	इरठे, ३. बोली वाढविणे
कर्जः एच४०५एचएचएल०१११२४४ व	४. मालमत्ता तपशील	राखीव किंमतः रू.५८,००,०००/
एच४०५एचएलटी०१३६०४५	१. ई-लिलाव दिनांकः ०६.११.२०२४ रोजी स.११.००वा. ते	- (रूपये अट्टावन्न लाख फक्त)
 डी एच शिकें (कर्जदार), पत्ता: गजानन दामोदर म्हात्रे 	दु.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह. २.	इरठे: रू.८,५०,०००/- (रूपये
हाऊस, खोली क्र.०४, एक्सर रोड, एक्सर मेडिकलजवळ,	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसह: दिनांक	आठ लाख पन्नास हजार फक्त)
मुंबई, महाराष्ट्र-४००१०३. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.१३०१, मजला	०५.११.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे). ३.	राखीव किंमतीच्या १०%. बोली
क्र.१३, इमारत क्र.१६, श्री शाश्वत प्लेझंट पार्क, मिरा भाईंदर	निरीक्षणाची तारीख व वेळ: दिनांक ०४.१०.२०२४ ते	वाढविणे: रू.५०,०००/-
रोड, मिरा रोड पूर्व, जि. ठाणे-४०११०७.	०४.११.२०२४ रोजी स.११.००वा ते द.४.००वा.(भाप्रवे)	(रूपये पन्नास हजार फक्त) व
२. दिष्टी दिपेश शिर्के (सह-कर्जदार), ३. एच एम शिर्के (सह-	दरम्यान. ४. स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.१३०१, मजला	त्यापटीने.
कर्जदार), दोघांचा पत्ता: गजानन दामोदर म्हात्रे हाऊस, खोली	क्र.१३, इमारत क्र.१६, श्री शाश्वत प्लेझंट पार्क, समावेश	
क्र.०४, एक्सर रोड, एक्सर मेडिकलजवळ, मुंबई, महाराष्ट्र-	असलेल्या जुनी जमीन सर्व्हे क्र.१७७, नवीन सर्व्हे क्र.४५,	
X00803.	हिस्सा क्र.४, गाव मिरा, जुना सर्व्हे क्र.१८१, हिस्सा क्र.७(भाग),	
एकूण थकबाकी: रू.७४,८९,८०८/ – (रूपये चौऱ्याहत्तर लाख	नवीन सर्व्हे क्र.५०, हिस्सा क्र.७/सी व जुना सर्व्हे क्र.१७९,	
एकोणनव्वद हजार आठशे आठ फक्त) पुढील व्याज आणि	नवीन सर्व्हे क्र.४७, हिस्सा क्र.२, भाईंदर रोड, मिरा रोड पुर्व,	
दिनांक २५.०९.२०२४ रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह.	जि. ठाणे-४०११०७.	

मार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: • जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्या ा<mark>धाराशिवाय या तत्वावर</mark> आयोजित केले जात आहे आणि **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**ला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील गरांसह विकले जात आहे. 🗣 प्रतिभत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. 🗣 लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलटारे ऑनलाइन होईल. 🗣 ई-लिला https://bankauctions.in या पोर्टलद्वारे ०६ **नोव्हेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते दु.१२.००** पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ● बोलीदारां पलब्ध असलेल्या ई-लिलाबाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावं केंवा स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

सही/- (विश्वजीत तुषारकांत सिंग) प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

✓ YES SECURIT↑ES

YES Securities (India) Limited Registration Nos: CIN: U74992MH2013PLC240971 Regd. Office Address: 2nd Floor, North Side, YES BANK House, Off. WEH, Santacruz (E), Mumbai - 400 055, Maharashtra, India. Website: www.yesinvest.in

YES Securities (India) Limited cautions the public against misleading social media advertisements using its brand name and logo

Certain individuals/groups are using various social media platforms to carry out fraudulent activities with malicious intent (tips, running scam investment opportunities, chit fund, and fixed return schemes) by misusing the details of our present and ex-senior official(s), brand name, and logo to impersonate

Please note, that we are nowhere related to such activities, nor do we make such offerings. In the public interest, we urge you to stay extra cautious in financial dealings. For more details visit our website - www.yesinvest.in Place: Mumbai

Date: October 03, 2024

Investment in securities market are subject to market risks, read all the related documents carefully before investing.

जाहीर सुचना

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्रारे कळविण्यात येते कि. माझे अशिल श्री तेजेश तकाराम पांढरे आणि सौ श्रध्दा तेजेश पांढरे यांना खालील मिळकत जनार्दन चंद्रकांत लोगवी व इतर यांच्याकडून खरेर्द

मिळकतीचे वर्णन - फ्लॅट क्रमांक 03, तळमजला, प्रकार सी, इमारत क्रमांक 3 'चेतन अपार्टमेंट इमार क्रमांक 3 सीएचएस लिमिटेड' सर्वेक्षण क्रमांक 157, हिसा 12, गाव विरार, वसई, पालघर

जनार्दन चंद्रकांत लोगवी आणि श्रीमती सुमित्रा चंद्रकांत लोगवी यांनी सदर सदनिका मेसर्स श्री जीवदार्न कन्स्ट्रक्शन कड्न दिनांक 31/07/2010 (Doc No Vasai-2 / 11378 / 2010 दिनांक 31/07/2010) च्या कराराद्वारे खरेदी केली. श्रीमती सुमित्रा चंद्रकांत लोगवी यांची दि १५/०८/२०१६ रोजी निधन झाले, त्यांच्या मागे जनार्दन चंद्रकांत लोगवी आणि श्री अनिल चंद्रकांत लोगवी आणि श्री महेश चंद्रकांत लोगवी आणि श्री प्रदीप चंद्रकांत लोगवी आणि श्री चंद्रकांत लोगवी हे कायदेशीर वारस

म्हणून मी याद्वारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने य फ्लॅटेवर विक्री, गहाण, शुल्क, भेट, ताबा, भाडेकरू, धारणाधिकार, वारस अधिकार किंवा कायदेशीर हक्क / व्याज किंवा अन्यथा जे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यार कार्यालय क्र. 11, पहिला मजला, सीवुड्स कॉर्नर, प्लॉट क्र. 19A, से - 25, नेरुळ (प्), नवी मुंबई 400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल

(वकील उच्च न्यायालय, मुंबई)

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) <u>नोटीस</u>

ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; सीटीएस न. १७७, पार्ट ऑफ परळ शिवडी डिव्हीजन, जेरबाई वाँडिया रोड, शिवडी, मुंबई-४०० ०१५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदिनका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे.

अ क्र	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रूम न
٩	लक्ष्मण गोपाळ मांगले	११/०९/२००१	श्रीमती हौसाबाई लक्ष्मण मांगले	०१/३१८

यानी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वार संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासबधी मयत सभासदाचे वारसदार किवा अन्य मागणीदार/हारकतदार याच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासून ९ दिवसात त्यानी आपल्या मागण्याच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मार्गण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष /सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०४/१०/२०२४

अध्यक्ष / सचिव ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ऑरा बायप्लेक्स, प्लॉट क्र. ७, कल्याण ज्वेलर्सच्या वर, एस. व्ही. रोड. बोरिवली (प.), मुंबई ४०० ०९२.

सीआयएन: L51496MH2008PLC184997 दूर.: ०२२-४२२२ ११११. वेबसाइट : www.sudarshanpharma.com ई-मेल : compliance@sudarshanpharma.com

टपाली मतदानाची सूचना

लाग तरतदी काही असल्यास सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम यामध्ये कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन २०१४ चे नियम२० व २२ (कोणत्याही वैधानिक सुधारणा, बदल वा पुनराधिनियम यांचा समावेश वेळोवेळी लाग्) (''कायदा''), सर्वसाधारण परिपत्रक क्र. ९/२०२४ दि. १९.०९.२०२४ तसेच कॉर्पोरेट काग् काज मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी कोव्हिड - १९ संबंधित शिथिलतेसंदर्भातील गत परिपत्रके **(''एमसी**ए परिपत्रके''), भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०११ चे विनियमन ४४ ('**'सेबी सूची विनियमन**'') तसेच अन्य लागू सर्व कायदे, नियम व विनियमन, काही असल्यास यांच्या अनुपालनांतर्गत सुदेर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड ("'कंपनी") च्या सभासदांद्वारे टपाली मतदानाच्य माध्यमातून (केवळ दूरस्थ ई-मतदान सुविधा (''**ई-मतदान**'') सामान्य ठरावांद्वारे खालील निर्देशित सामान्य ठराव मंजर करण्याचे प्रस्तावित आहे.

अ. क्र.	ठरावाचा प्रकार			
	कंपनीच्या प्रत्येकी रु.१०/- (रुपये दहा मात्र) दर्शनी मूल्याच्या समभागांचे प्रत्येकी १/- (रुपये एक मात्र) दर्शनी मूल्याच्या समभागांमध्ये विभाजनास मंजुरी देणे.			
?	कंपनीच्या समबागांच्या दर्शनी मूल्याच्या उपविभाजनाच्या अनुषंगाने कंपनीच्या संस्थापन समयलेखातील कॅपिटल रकान्यात बदलास मंजुरी देणे.			

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत शुक्रवार, दि.२७.०९.२०२४ **('निर्धारित अंतिम तारीख'')** रोजीनुसा आहेत अशा सभासदांना कंपनीने टपाली मतदान सूचनेची पाठवणी पूर्णकेली आहे.

स्पष्टिकरणपत्रासहित टपाली मतदानाची सूचना व ई-मतदानाकरिताचे निर्देश हे कंपनीची वेबसाइट www sudarshanpharma.com वर, कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेले स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांची वेबसाइट अनकमे www.bseindia.com r www.nseindia.com वर तसेच ई-मतदान एजन्सी अर्थात नॅशनल सीक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांची वेबसाइट www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

मसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सभासदांना टपाली मतदान फॉम व प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हल यांच्यासमवेत टपाली मतदानाच्या सचनेची कागदोपत्री प्रत पाठवण्यात आलेली नाही व एजन्सी आपल्यासभासदांन -मतदान सुविधा उपलब्ध करून देत असल्याने केवळ ई-मतदानाच्या माध्यमातून सभासदांची स मती वा विरोधाचा पत्रव्यवहार प्राप्त केला जाईल.

–मतदान कालावधी शनिवार, दि. ०५.१०.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व रविवार दि. ०३.११.२०२४ रोजी सार्य. ५.०० वा. (भा. प्र. वे.० संपेल, तत्पश्चात एनएसडीएलद्वारे ई-मतदान अकार्यरत करण्यात येईल. सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २७.०९.२०२७ रोजीनुसार कंपनीच्या एकूण समभाग भांडवलातील सभासदांद्वारे धारण केलेल्या कंपनीच्या समभागांच्या प्रमाणा असेल. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तींनी सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी. ठराव मंजूर झाल्यास, तो ईमतदानाची अंतिम तारीख अर्थात रविवार, दि.०३.११.२०२४ रोजी मंजूर करण्यात आल आहे असे समजण्यात येईल जी बाब ठरावाच्या समर्थनार्थ आवश्यक मतसंख्येच्या प्राप्तीच्या अधीन असेल.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (इलेक्ट्रॉनिक/डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील गागधारणासंदर्भात) किंवा केफिनटेक यांच्याकडे (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात) नोंदणीक ततील व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास असे सभासद टपाली मतदान सूचनेतील अंतर्ग दिलेल्या टिपांमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करून ई-मतदानाद्वारे टपाली मतदान सचनेतील प्रस्तावित ठरावांवर मत देऊ शकतील किंवा त्यांनी कंपनीला compliance@sudarshanpharma.com येथे संपर्क साधावा.

ई-मतदानाद्वारे टपाली मतदान नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी श्री. विशाल एन. नसेटा, कार्यरत कंपनी सचिव यांची परीनिरीक्षक म्हणून (यापुढे **'परीनिरीक्षक'** म्हणून उल्लेखिन) नेमणूक करण्यात आली आहे. टपाली मतदानाचा निकाल सोमवार, दि.० ४.११.२०२४ रोजी अध्यक्षांद्वारे किंवा त्यांच्याद्वारे लिखित स्वरूपात अधिकृत व्यक्तीद्वारे घोषित करण्यात येईल व तो कंपनीची वेबसाइट www sudarshanpharma.com वर एनएसडीएलची ई–मतदान वेबसाइट www.evoting.nsdl.com वर भपलोड करण्यात येईल तसेच निकालांच्या घोषणेपश्चात कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेले बीएसई लिमिटेड यांनाही कळविण्यात येईल.

न्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत/अद्ययावत केलेले नसतील त्यांनी ते कंपनीकडे (कागदोपः स्वरूपातील भागधारणासंदर्भात) फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मागील) स्कॅन केलेली प्रत व पॅन कार्डची (पुढील व मागील) स्व-साक्ष्यांकित प्रत) यांच्यास्कॅन केलेल्या प्रतींसमवेत कंपनीला compliance@sudarshanpharma.com येथे लिहून किंवा त्यांचे डीमॅट खाते देखभालीतअसलेल्य त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील/डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारणासंदर्भात नोंदणीकृत /अद्ययावत करावे

ई-मतदानाशी संबंधित कोणतेही विषय/चौकशीकरिता संपर्क व्यक्तींचा तपशील :

दिनांक: ०४.१०.२०२४

सभासदांनी www.evoting.nsdl.com च्या help section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequentl Asked Questions ("FAQs") व सभासदांकरिताचे e-voting user manual वाचावे किंवा श्री मंजीव यातव सहाय्यक व्यवस्थापक. एनएसडीएल यांना संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.com येथे

श्री. नीरव शाह, कंपनी सचिव अनुपालन अधिकारी, ३०१, ऑरा बायप्लेक्स, प्लॉट क्र. ७, कल्याण ज्वेलर्सच्य वर, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९ किंवा compliance@sudarshanpharma

com येथे ई-मेल लिहावा किंवा ०२२-४२२११११ येथे संपर्क साधावा. सदर्शन फार्मा इंडस्टीज लिमिटेड करित

PUBLIC NOTICE

This is to inform all concerned that Fla A-602 in Brahmaputra CHS Ltd Jangio Complex MTNL Road, Mira Road, (East Dist. Thane 401107, will be transferred to Mr. Mohansingh Vijavsingh Rathod and Mrs. Savita Mohan Rathod, as per the directive of the Dy. Registrar Co-Op Soc Thane taluka vide their letter dt. 11/09/2024 This transfer will be effective immediately after 15 days of this notice.

For any inquiries or concerns regarding his matter, please contact the society office.

Address: Brahmaputra CHS Ltd, Jangid Complex, MTNL Road, Mira Road (E) Thane 401107

जाहीर नोटीस

निम्नस्वाक्षरीकार सोसायटीचे सदस्य श्री. ओमप्रकाश ठाकुरप्रसाद उपाध्याय व श्री. उमाशंकर **ठाकुरप्रसाद उपाध्याय**, राहणार गाळ क्र. ०१ यांनी कळवले आहे की त्यांच सोसायटीचे मूळ शेअर सर्टिफिकेट अनुक्रमांक ०२ गहाळ झाले/हरवर्ल आहे. सबब त्यांनी सोसायटीस डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देण्याची विनंती केर्ल आहे. सदर बाबतीत कोणाही व्यक्तीर काही हरकत किंवा निवेदन करण त्यास निम्नस्वाक्षरीकार सोसायटी ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून देवसांत लेखी स्वरुपात सादर करणे पंधरा दिवसांच्या कालावधीत काही हरकत प्राप्त न झाल्यास सोसायटी **श्री** ओमप्रकाश ठाकुरप्रसाद उपाध्याय

व श्री. उमाशंकर ठाकुरप्रसाद **उपाध्याय** यांना इप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरु करेल याची कृपया नोंद घ्यावी.

न्यु विकास को-ऑप.हौ.सो.लि गानपाडा रोड, डोंबिवली (पू.),ठाणे-४२१२०१

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की.

डेव्हलपर्स यांचे अनुक्रमांक ५ धारक सर्वसाधार शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.सी-९६ हरवले आहे सोसायटीकडे डॉॅं–४०३, मजला–४, डी विंग, जनता नगर कोहौसो., संत रोहिदास मार्ग, धारावी–लक्ष्मी गग, धारावी, मुंबई-४०००१७ येथे अर्ज केला आहे जर कोणासही दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षे असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ११ किंवा फ्लॅट समोर कर्ज घेतलेले नाही.

जाहीर सूचना

क्षेत्रफळ ६४० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला रोझारिओ कोहौसोलि., आयसी कॉलनी, मेन रोड बोरिवली पश्चिम, मुंबई-४००१०३, जमीन सर्व्हे क्र.१५५, हिस्सा क्र.१ संबंधित सीटीएस क्र.१०३१ १०३२ व सर्व्हे क्र.१५३, हिस्सा क्र.७भाग संबंधित सीटीएस क्र.१०३०, आर वॉर्ड क्र.९१५४ व ९१५४(२ च्या अंतर्गत, गाव एक्सर, तालुका बोरिवली पश्चिम मुंबई-४००१०३, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे (सदर फ्लॅट) मालक आहेत.

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की श्री. नारी माधवदास मताई, विक्रेते आणि श्रीमती **ग्लॅडिज नाझारेथ,** खरेदीदार यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला दिनांक १५ जानेवारी, १९७८ रोजीचा विक्री करारनामा हरवला आहे आणि याबाबत आवश्यक दिनांक २९.०९.२०२४ रोजी पोलीस तक्रा करण्यात आली आहे.

जर कोणासही श्री जारी माधवरास मताई विकेत

आणि श्रीमती ग्लॅडिज नाद्यारेथः खरेटीटार यांच्य दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला दिनांक १५ जानेवारी १९७८ रोजीचा विक्री करारनामाद्वारे कोणताही दाव असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत शेअर. विक्री अदलाबदल, परिरक्षा, तारण, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक, अधिभार, परवाना, प्रतिकुल ताबा, बक्षीस खारीक व्यवस्था, परिरक्षा, कायदेशीर हक, ताबा वहिवाट, जप्ती, न्यास, हकुमनामा/आदेश/कायदा -यायाधिकरण/महसूल/वैधानिक प्राधिकरणाच्य ायालयाची जप्ती स्वरुपात कोणताही दावा किंव अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह सदर सचना प्रकाशनापासन **१४ दिवसा**त कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि मालकांवर बंधनकारक असणा नाही आणि तदुनंतर मालकांकडून सदर फ्लॅटबाबत भार्व खरेदीदारासह व्यवहार केला जाईल. आज दिनांकीत ४ ऑक्टोबर, २०२४

सही/ मेल्वीन आर. परेर वकील

परेरा कंपाऊंड, मार्वे बीचजवळ, मार्वे बीच रोड मालाड पश्चिम, मुंबई-४०००९५

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती पृष्पाबेन देवशीभाई शाह व श्रीमती देवसिभाः अंबालालभाई शाह (माझे अशील) यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१३, मिलन छाया कोहौसोलि., २३ जोगेश्वरी को–ऑप. सोसायटी, जोगेश्वरी पुर्व, मुंबई–४०००६० या जागेबाबतचे मुळ भाग प्रमाणपत्र क्र.१३ हरवले आहे आणि याबाबत दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्यांनी सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणासही दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्यांना १०६, विकास इमारत, ११, बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई– ४००००१ येथे कळवावे. भाग प्रमाणपत्र हे तारण ठेवले नाही किंवा फ्लॅट समोर कर्ज घेतलेले नाही.

(श्री. मंगेश जे. नलावडे वकील, उच्च न्यायालय, मुंबई दिनांक: ०४.१०.२०२४

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की. १) श्रीमती कृष्णाबेन प्रविणचंद्र मिस्त्री. २) श्री. आशिष प्रवीणचंद्र मिस्री, ३) श्री. अंकित प्रवीणचंद्र मिस्री, आणि ४) श्री. हितेश प्रविणचंद्र मिस्री हे दिवंगत श्री. प्रवीणचंद्र बाबलदास मिस्त्री यांचे कायदेशीर वारस आहेत जे डीबी ओझोन (पूर्वीची ऑर्चिड ओझोन) म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्समधील इमारत क्र.१७, टाईप जी च्या १५व्या मजल्यावर फ्लॅट क्र.१५०३ धारण करत होते, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ४०७.५३ चौ.फूट कार्पेट आहे, जे महाजनवाडी, पश्चिम द्रूतगती महामार्ग, दहिसर चेकनाक्याजवळ, मीरारोड पूर्वे, ता. आणि जि. ठाणे - ४०११०७ येथे . स्थित आहे. (यापढे सदर फ्लॅट म्हणन संदर्भित).

असे की, मूळतः श्री. प्रवीणचंद्र बाबलदास मिस्त्री यांनी सदर सदनिका (विशेषत: खाली दिलेल्य अनुसूचीतमध्ये वर्णन केलेल्या) मे.नीलकन्मल रियाल्टर्स सबर्बन प्रायव्हेट लिमिटेड कडून विक्रीचा करार द्वारे रितसर शिक्क्यानिशी दिनांक १६.०४.२०१० रोजी खरेदी केले आणि प्राप्त केले श्री.प्रवीणचंद्र बाबलदास मिस्त्री यांचे ०४.०९.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे हयात असलेले वारस उदा. १) श्रीमती कृष्णाबेन प्रवीणचंद्र मिस्त्री यांच्याकडे २५% शेअर्स असलेले. २) श्री. आशिष प्रवीणचंद्र मिस्त्री २५% शेअर्स असलेले, ३) श्री. अंकित प्रवीणचंद्र मिस्त्री २५% शेअर्स असलेल आणि ४) श्री. हितेश प्रवीणचंद्र मिस्त्री २५% शेअर्स असलेले, हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार एकमेव कायदेशीर वारस म्हणून ज्यांना सदर फ्लॅट मिळण्यास पात्र आहे.

कोणा व्यक्ती किंवा व्यक्तीस सदर सदनिका किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, गहाण (न्याययोग्य किंवा अन्यथा), देवाणघेवाण, हस्तांतरण, वारसा, भाडेपट्टी, सुलभता, भाडेकरार, धारणाधिकार परवाना, भेट, मृत्युपत्र, ट्रस्ट, देखभाल, ताबा, भार किंवा कोणत्याही वैधानिक कायद्यांतर्गत किंवा अन्यथा कोणतेही संलम्नक शुल्क याद्वारे कोणताही दावा, हक्क, शिर्षक किंवा हित असल्यास त्यांनी सहाय्यक दस्तऐवजांसह किंवा कोणत्याही पुराव्यासह ते लेखी स्वरूपात येथे प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर कळवावे अशी विनंती केली जाते. असे न केल्यास असे कोणतेही दावे आणि तेच जर माफ केले गेले किंवा सोडले गेले असे मानले जाईल आणि मालमत्ता कोणत्याही संदर्भाशिवाय सर्व भारांपासून मुक्त म्हणून घोषित केली जाईल.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र. १५०३, टाईप जी च्या १५व्या मजल्यावर, डीबी ओझोन (पूर्वीची ऑर्चिड ओझोन म्हणून ज्ञात) कॉम्प्लेक्समधील इमारत क्र.१७, क्षेत्रफळ सुमारे ४०७.५३ चौ.फूट कार्पेट, महाजनवाडी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, दहिसर चेकनाक्याजवळ, मीरारोड पूर्व, ता. आणि जि. ठाणे - ४०११०७ सर्व्हें क्रमांक ४५०९ ते ४५१३, ४५१७, ४५७२ जिमनीवर स्थित गाव - महाजनवाडी, तालुका व जि. ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत.

> सही/- श्री. प्रशांत ए. राणे वकील. उच्च न्यायालय

चेंबरः- कार्यालय क्र.०२, तळ मजला, इमारत क्र.जी-१, न्यू मिस्कीटा नगर कोहौसोलि, युको बँक समोर, कृष्णा हॉस्पिटलच्या खाली, ठिकाण: मुंबई हरिशंकर जोशी रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. दिनांक: ०४.१०.२०२४

WAAREE RTL

वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआयएन: एल९३०००एमएच१९९९पीएलसी१२०४७०) नोंदणीकृत कार्यालयः ५०४, वेस्टर्न एज-१, पश्चिम दूरागती महामार्ग, बोरिवली (पू), मुंबई ४०००६६. **दूरघ्वनी:** +९१ २२ ६६४४ ४४४४ **ई-मेल:** info@waareertl.com; संकेतस्थळ: www.waareertl.com,

टपाल मतदान सूचना

। तस्यांना यादारे कळविण्यात येते की. कंपनी कायदा. २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि कलम ११० च्य तरतुदी आणि इतर लागू तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या एकत्रितपणे सहवाचित नेयम २० आणि नियम २२), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ च्य नियमन ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्नेटरीज ऑफ इंडिया द्वारे सर्वसाधारण सभेत (एसएस-२) जारी केलेले सचिवीय मानके आणि सहकार मंत्रालयाने ('एमसीए) ने जारी केलेल्या शिथिलता आणि . पष्टीकरणे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२० ९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रक) आणि इतर लागू कायदे आणि नियमांनुसार, दिनांक २७ सप्टेंबर २०२১ च्या टपाल मतदानाच्या सूचनेत नमूद केलेले ठराव कंपनीच्या सदस्यांद्वारे केवळ रिमोट ई-मतदानाद्वारे टपाल मतदानाद्वारे

मसीएच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने गुरूवार, ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मत सचनेच्या इलेक्टॉनिक प्रती ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी ् कट-ऑफ तारीख) नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्याचे पूर्ण केले आहे.

सदर सूचना कंपनीच्या वेबसाइटवर : www.waareertl.com, बीएसई लिमिटेड ('बीएसई') च्या वेबसाइटच संबंधित विभाग: www.bseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्य वेबसाइटवर:www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे.

. एमसीएच्या परिपत्रकातील तरतुर्दीनुसार, सदस्य केवळ ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारेच मतदान करू शकतात. सदस्याच्य . मतदानाच्या अधिकारांची गणना कट ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या इकिटी समभागांच्या आधारे केली जाईल. कट-ऑफ तारखेनुसार कंपनीचा भागधारक नसलेली कोणतीही व्यक्ती केवळ माहितीच्या उदेशाने टपाल मतदान सूचना हाताळेल. कंपनीने आपल्या सर्व सभासदांना ई-मतदान सविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेर

(इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा प्रदान केली आहे. ई-मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेत

सोमवार, ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी स.९.०० वा. भाप्रवे ई-मतदान कालावधी प्रारंभ र-मतदान कालावधीची समार्प्र मंगळवार. ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ ई-मतदान सुविधा सीडीएसएल द्वारे मंगळवार, ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर लगेच बंद केर्ल

सलेल्या समभागांच्या संबंधात त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीद्वारे डिपॉझिटरीकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदणी करावी कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस (स्क्रुटिनायझर) म्हणून नियुक्ती केली आहे. ई-मतदानाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर तपासणीस तिचा अहवाल अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या इत कोणत्याही व्यक्तीला सादरे करेल आणि ई-मतदानाच्या समाप्तीपासून २ कामकाजाच्या दिवसांत म्हणजे मंगळवार, ०

नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. निकाल जाहीर केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट

जाईल. ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता अद्ययावत केलेला नाही त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडे

www.waareertl.com आणि सीडीएसएल (www.evotingindia.com) च्या वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जाईल आणि स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी, निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी यांना कळवले जाईल. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रारी असल्यास, कृपया www.evotingindia.com वर उपलब्ध सदस्यांसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा श्री. राकेश दळवी,

त्र्यवस्थापक, (सीडीएसएल) यांच्याशी संपर्क साधा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल संचालक मंडळाच्या आदेशान्वरं वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरित हीमा शाह

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिका

ईमेल आयडी: info@waareertl.cor

एसीएस ५२९१९

दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२४

ठिकाण: मुंबई



BNP PARIBAS **MUTUAL FUND**

Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: 201(A) 2nd Floor, A wing, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Mumbai, Maharashtra, India - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

NOTICE NO. 56/2024

ाठवा किंवा टोल फ्री क्र. १८०० २१ ०९९११ वर संपर्क करा.

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of Baroda BNP Paribas Arbitrage Fund ("Scheme"), that following shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan under the Scheme with Tuesday, October 08, 2024^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/ Options	NAV per unit as on October 01, 2024 (face value per unit of ₹10/-)	Distribution per unit** (In ₹)
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10.3922	0.06
Arbitrage Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10.8313	0.06

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

हेमल मेहता

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०२२१११२१

Place: Mumbai

Date: October 03, 2024

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.